



दस्तावेज क्रमांक व वर्ष 10346/2010

Tuesday, September 14, 2010

10:22 AM

दुय्यम निबंधक: सह दु.नि.का-ठाणे 10


नोंदणी 63 म

Regn 63 m 6

सूची क्र. दोन INDEX NO. II

गावाचे नाव : भाईदर

- (1) विलेखाचा प्रकार, मोबदल्याचे स्वरूप करारनामा व बाजारभाव (भाडेपट्ट्याच्या बाबतीत पट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमूद करावे) मोबदला रु. 674,000.00
बा.भा. रु. 269,000.00
- (2) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक (असल्यास) (1) सर्वे क्र.: 137/1.पै. वर्णन: सदनिका क्र. 003/ तळ मजला,विंग-ए, रावल टॉवर,मिरारोड पू.ठाणे.
- (3) क्षेत्रफळ (1) 9.62 चौ.मि.वि.अप.
- (4) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा (1)
- (5) दस्तऐवज करून देण्या-या पक्षकाराचे व संपूर्ण पत्ता किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादीचे नाव व संपूर्ण पत्ता (1) जेना करीम प्रासला - ; घर/फ्लॅट नं: ; गल्ली/रस्ता: ; ईमारतीचे नाव: ; ईमारत नं: ; पेठ/वसाहत: ; शहर/गाव: मिरारोड पू: तालुका: ; पिन: ; पॅन नम्बर: -;
(2) मेजबीन निझार पंजवानी - ; घर/फ्लॅट नं: ; गल्ली/रस्ता: ; ईमारतीचे नाव: ; ईमारत नं: ; पेठ/वसाहत: ; शहर/गाव: मिरारोड पू: तालुका: ; पिन: ; पॅन नम्बर: -.
- (6) दस्तऐवज करून घेण्या-या पक्षकाराचे नाव व संपूर्ण पत्ता किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, वादीचे नाव व संपूर्ण पत्ता (1) दक्षेस चंद्रकांत पारेख - ; घर/फ्लॅट नं: ; गल्ली/रस्ता: ; ईमारतीचे नाव: ; ईमारत नं: ; पेठ/वसाहत: ; शहर/गाव: कांदिवली; तालुका: ; पिन: ; पॅन नम्बर: -.
(2) जिग्ना दक्षेस पारेख - ; घर/फ्लॅट नं: वरीलप्रमाणे; गल्ली/रस्ता: ; ईमारतीचे नाव: ; ईमारत नं: ; पेठ/वसाहत: ; शहर/गाव: ; तालुका: ; पिन: ; पॅन नम्बर: -.
- (7) दिनांक करून दिल्याचा 13/09/2010
- (8) नोंदणीचा 14/09/2010
- (9) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ 10346 /2010
- (10) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क रु 23040.00
- (11) बाजारभावाप्रमाणे नोंदणी रु 6740.00
- (12) शंरा



सह दुय्यम निबंधक ठाणे-१०



Monday, September 13, 2010

5:49:35 PM

P/ADAM

Original

नोंदणी 39 म.

Regn. 39 M

पावती

पावती क्र. : 10356

गावाचे नाव भाईदर

दिनांक 13/09/2010

दस्तावेजाचा अनुक्रमांक टनन10 - 10346 - 2010

दस्ता वेजाचा प्रकार करारनामा

सादर करणाराचे नाव: दक्षेस चंद्रकांत पारेख - -

नोंदणी फी	:-	6740.00
नक्कल (अ. 11(1)), पृष्ठांकनाची नक्कल (आ. 11(2)),	:-	880.00
रुजवात (अ. 12) व छायाचित्रण (अ. 13) -> एकत्रित फी (44)		
एकूण	रु.	7620.00

आपणास हा दस्त अंदाजे 6:04PM ह्या वेळेस मिळेल

सह दुय्यम निबंधक दामोदर दास

बाजार मुल्य: 269000 रु. मोबदला: 674000रु.

भरलेले मुद्रांक शुल्क: 23050 रु.

देयकाचा प्रकार : डीडी/धनाकर्षाद्वारे;

बँकेचे नाव व पत्ता: सिटीझनक्रेडीट को ऑप बँक लि. शाखा मिरारोड पू. ठाणे.;

डीडी/धनाकर्ष क्रमांक: 394317; रक्कम: 6740 रु.; दिनांक: 13/09/2010



D. C. Dikshu



Customer's Copy

CITIZEN CREDIT CO-OPERATIVE BANK LTD
Lic # D-5/STP/V/C.R. 1009/02/2005-2006/201

Br Mira Road Date 13/09/10
Pay to Acct Stamp Duty Thane

Frinking Value Rs 23750
Service Chgs (Rs. 10 per doc) Rs
TOTAL Rs 23750

Name of the stamp duty paying Party
D. C. Parekh

DD / Cheque No
Brawn on Bank

(For Stamp Use Only)

Tran ID

Frinking Sr No

Cashier



AGREEMENT FOR SALE

THIS AGREEMENT FOR SALE is made and entered into at Mumbai this 13th day of Sept, 2010, between (1) JENA KARIH PRASLA & (2) MAZBEEN NIZAR PANJWANI, both adult, Indian inhabitants of Mumbai presently residing at Flat No. 104/C-37, Sector III, Shantinagar, Mira Road (E), Dist. : Thane, hereinafter called the "TRANSFERORS" (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include their heirs, executors, administrators and assigns) of the ONE PART AND (1) DAKSHESH CHANDRAKANT PAREKH (2) JIGNA DAKSHESH PAREKH both adult, Indian inhabitants of Mumbai having their present address as B-2, Sector Naqar, M. G. Road No.1, Kandivali (W), Mumbai 400 002 hereinafter called the "TRANSFEREES" which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include heirs, executors, administrators and assigns) of the OTHER PART.

गौरी लाल पान्जनी,
M.N. Panjwani

D.C. Parekh
J.D. Parekh

Stamp Duty
INR 34460
104821
R.00230501-PB5256
SEP 13 2010
MAHARASHTRA

टनन - 90
90308/2090
6

For Stipendary
Citizen Credit Co-op Bank Ltd.
Shop Nos 34-41, Geeta Arcade-1
Station Road Mira Road (East),
Thane-401107.
D-5/STP/V/C.R. 1009/02/2005-2006/201
303
1414
290 260 190 096 280 096 280
17:09
SPECIAL
ADHESIVE
SEP 13 2010

WHEREAS,

By and under an Booking Agreement for Sale dated 10-01-2005 entered between M/s. Shreeraj Builders of Flat No. 1, Ramal Tower, Ramal Nagar, Mira Road (E), Dist. Thane referred as the builders therein and (1) MR. VASANTIBEN HARESH DOSHI & (2) MR. KETKIBEN KALPESH DOSHI referred as PURCHASER(S) therein (hereinafter referred as 1st Purchaser(s)) and the said M/s. Shreeraj Builders agreed to sell to the 1st Purchaser(s) and the 1st Purchaser(s) agreed to purchase from them flats being Shop No. 1 and Flat No. 003 A admeasuring totally 28.99 sq. mtrs. built-up area on the Ground floor of Building Ramal Tower of their housing project at Near Railway Station, Mira Road (E), Dist. : Thane, at the price and on the terms and conditions mention therein and a single combined agreement was made for the same.

A N D

The said original Agreement for Sale dated 10-03-2005 is lodged for registration at the office of the Sub-Registrar of Assurance at Thane under No. 1781/2005 on 23-03-2005.

A N D

The 1st Purchaser(s) herein has paid entire purchase price of the said flat to the said M/s. Shreeraj Builders as per AGREEMENT recited herein before.

A N D

The said M/s. Shreeraj Builders admitted and confirmed that no amount is due and payable by the 1st Purchaser(s) herein in r/o the said flat and the 1st Purchaser(s) herein has taken actual possession of the said flat.

A N D W H E R E A S :

By and under an Agreement for Sale dated 12-04-2007 entered between 1st Purchaser(s) and the transferors herein the transferors herein have purchased and acquired all rights, title and interest together with permanent and absolute right of use and occupation of the said flat for the consideration set out therein and transferors herein has paid entire consideration to the 1st Purchaser(s) and has taken effective possession of the said flat, and was and till this day is in

श्री. डी. सी. पारख
M. S. Parjwan

2

J. D. Parakh

टनन - 90
90308/2070
2

J. D. Parakh

occupation of the same.

A N D

However at the time of making the original agreement no mention was made about Flat No. 1 in the said agreement and area of Flat No. 1 and Flat No. 003/A was mentioned in total i.e. no mention was made about Flat No.1 and its area and separate area of Flat No. 003/A and therefore a Deed of Rectification was executed on 31-12-2007 between the 1st purchaser and 2nd Purchaser and the Separate details pertaining to Flat No. 1 admeasuring 19.37 sq. mtrs. built-up area and Flat No. 003/A admeasuring 9.62 sq. mtrs. built-up area were mentioned in the above rectification deed.

A N D

The said Deed of Rectification dated 31-12-2007 is registered at the office of the Sub-Registrar of Assurance at Thane under No. 1472/2008 on 06-02-2008.

A N D

The transferors has agreed to sell to the transferees and the transferees have agreed to purchase from transferors the said flat being Flat No. 003/A admeasuring 9.62 sq. mts. built up area on the Ground floor of the Building Rawal Tower of Near Railway Station, Mira Road (E), Dist. : Thane out of the above combined agreement for sale, with fixtures, fittings and amenities provided therein by the Builders for the agreed consideration of Rs. 6,74,000/- (Rupees Six Lakh Seventy Four Thousand only) and the parties hereto are desirous of executing this Agreement for Sale in respect thereof.

A N D

The transferors are legal and bonafied members of the New Rawal Tower Co-operative Housing Society Ltd. a registered society of the premises in the building referred to hereinabove and registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960 under No. TNA/TNA/HSG/TC/15403/2004-05 dated 07-04-2004 with its registered office in the same building and WHEREAS such members are registered share holder of Five fully paid up shares of the total value of Rs. 2000/- vide Share Certificate No. 038 for Share No. 186 to 190 (both inclusive) of the said society standing in

म.श्री.पुनियान
M. Shri. Puniyani

टनन - १०
२०३०६/२०१०
३

J.D. Parekh
J.D. Parekh

their name and whereas such members and share holder the transferors has full right and interest and ownership and possession of the said flat in the said society's building situated at Near Railway Station, Mira Road (E), Dist. : Thane

A N D

The transferees are desirous of acquiring the said shares and rights of the said flat with all deposits and contributions made by the transferors with various local authorities including Reliance Energy Ltd. for the beneficial, enjoyment and occupation of the said flat.

A N D


The transferors have agreed to transfer the said shares and rights of the said flat and handover vacant possession of the said flat to the transferees at and for the total consideration of Rs. 6,74,000/- (Rupees Six Lakh Seventy Four Thousand only) together with all deposits and contribution made by the transferors either through the said Builders or the said society with various local authorities for the beneficial enjoyment and occupation of the said flat.

A N D

The transferees have agreed to purchase the said shares and rights of the said flat with all deposits and contributions made by the transferors and all benefits thereof at and for the total consideration as aforesaid and to get the membership and the said shares transferred in their name with permanent right of use and occupation of the said flat.

: NOW THIS AGREEMENT WITNESSETH AS UNDER :

- 1) The transferors shall sell, assign and transfer to the transferees all the said shares and right of the said flat, shop with all deposits and benefits thereof at and for the total consideration of Rs. 6,74,000/- (Rupees Six Lakh Seventy Four Thousand only) and the transferees shall pay to the transferors entire amount of agreed consideration of Rs. 6,74,000/- (Rupees Six Lakh Seventy Four Thousand only) in following manners :



2011/01/2011 .4
M.N. Ranjwani

J.D. Pareek
J.D. Pareek

टनन- 90
20/06/2010

of the transferees whenever required by the transferees and/or the said society for effectively transferring the said flat with all benefits thereof unto the transferees.


8) This agreement has been concluded between the parties hereto on the basis of representations of the transferors that their purchase of the said flat and their membership with the said society are valid and subsisting and no notice of requisition or acquisition of the flat or termination of membership has been received by them. The purchasers declares that they have inspected all documents in r/o of the said flat and fully satisfied thereof.

9) All expenses incidental to this agreement including stamp duty, registration charges etc. if any payable on this agreement shall be borne and paid by the transferees however society transfer charges will be paid and borne by transferor and transferees equally. Transferees shall also be liable to pay all outgoings in r/o the said flat as and when due for payment from the date of possession.

: THE SCHEDULE OF THE PREMISES REFERRED TO :

Flat no. @03/A admeasuring 9.62 sq. mts. built up area on the Ground floor of building Rawal Tower of of Near Railway Station, Mira Road (E), Dist. : Thane , on all that piece or parcel or land or ground lying being and situated at village Bhayander in Taluka and District Thane within the limits of Mira Bhayander Mahanagar Palika and in the registration district and sub-district of Thane and Thane Survey no. 137- Hissa No. 1 (P)

The said building consists of _____ ground _____ upper floors with/without lift and the construction of the said building is _____ years old. (Copy of OC/CC attached.)



बनाई करीत याना

बनाई करीत याना

M. N. D. Wani

J. D. Parekh

टनन - 90
२०३ ४६/२०१०
1-2

IN WITNESS WHEREOF THE PARTIES hereto have hereunto set and subscribe their respective hands on the day and the year first hereinabove written.

SIGNED SEALED & DELIVERED by
the withinnamed "TRANSFERORS"

- (1) JENA KARIM PRASLA & जेना करिम प्रसला
- (2) MAZBEEN NIZAR PANJWANI

M.N. Panjwani



in the presence of




SIGNED SEALED & DELIVERED by
the withinnamed "TRANSFEE" "

- (1) DAKSHESH CHANDRAKANT PAREKH &
- (2) JIGNA DAKSHESH PAREKH

in the presence of



J.D. Parekh



१(क) लठीय तागां... वि. देवपान... २०१३

२] इफडील पत्र क्र.ठापा/तर./१६५९ दि.१७/३३/०४ दि.३/११/१३ मधील अटीशीचे पालन करण्याची जबाबदारी अर्जदार हांची असून त्याच उद्देशाने द्याव्यास परवानगी रद्द केली जाईल व त्याची जबाबदारी अर्जदारावर राहिल.

३] म. वि.स.अधीकारी... ताण यांचकरील आदेश दि.३०/११/१३ चे पालन करण्याची जबाबदारी अर्जदाराची असून अन्य संबंधीत कायद्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी अर्जदारावर राहिल.

४] सदर दांपकामाची मुदत दि. ... पासून दि. ... पर्यंत राहिल.


मुख्याधिकारी

मिना-भाईंदर नगरपालिका परिषद
११



हे. वि. ठाणे, अप्त. जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालय, ठाणे नागरी
 तहसिल व पुणे-मुंबई नागरी मंडळात मधोमधालीन ८ कि. मि. परिसर
 याचे व्यापारपत्र



पत्राचा क्रमांक : पुणे/ठाणे/भांडेंदर/अ. आ. र. १२१३
 दिनांकाचा दिनांक : ११/६/९३
 विवरण पत्रा धारकाचे नाव : श्री. पी. एम. म्हात्रो, रा. भांडेंदर

नागरी जमिन कमाल धारणा कायदा, १९७६ चे
 कलम ८ (४) ढालील आदेश

उप
 आदेश
 =====


२. श्री. पी. एम. म्हात्रो राहणार भांडेंदर यांनी ते धारणा
 करीत असलेल्या क्षेत्राचे नागरी जमिन कमाल धारणा कायदा कलम
 ६(१) ढालील विवरणपत्रा दिनांक १९/९/९१ रोजी दांडाल केले
 आहे. विवरण पत्रा मधोल क्षेत्राचा तपडाल ढालील प्रमाणो :-

जिल्हा : तालुका : गांवाचे : सर्वे नं./हि. नं. : क्षेत्र चौ. मि.
 नाव

१	२	३	४	५
ठाणे	ठाणे	भांडेंदर	५११ अ/१पे [जुना] १३७/१पे [नवीन]	१३३०.००

३. विवरणपत्रांत नमूद केलेल्या क्षेत्राची जागेवर जाऊन
 मोजणी व तपासणी करण्यासाठी प्रकरणा दिनांक २५/९/९१ रोजी
 या कार्यालयाचे अधिपत्याढाली काम करीत असलेले नगर मं. मापन
 अधिकारी यांचे कडे पाठविले होते. त्यांनी प्रकरणांत मोजणी व तपासणी
 करून मोजणी अहवालासह प्रकरणा परतपर सहाय्यक नगर रचनाकार यांचेकडे
 क्षेत्राची छाननी करून जमिनीचा म्पट्टा तसेच छाननी पत्राक तयार
 करण्यासाठी पाठविले होते. त्यानुसार सहाय्यक नगर रचनाकार यांनी
 क्षेत्राची छाननी करून जमिनीचा म्पट्टा दर्शावून व छाननी पत्राक तयार
 करून प्रकरणा दिनांक ३/३/९३ रोजी इ. वि. कार्यालयात लादले आहे.
 सहाय्यक नगर रचनाकार यांचे अहवाल नगर मं. मापन कार्यालयात ढालील
 प्रमाणो आहे.

गांवाचे नाव: त. नं. : क्षेत्र : म्पट्टा : बांधकाम जमिनीचे : गांवा: निष्क
 हि. न. चौ. मि. : ढालील तहसिल : तहसिल मोकळे
 क्षेत्र क्षेत्र क्षेत्र
 १ ५ २ ३ ६ ७ ८




भांडेंदर ५११ अ/१पेकी १३३०.०० रक्कम १३७.०० २९८.०० -८९५.००
 [जुना]
 १३७/१पे [नवीन]

रक्कम - ४
 १३७/१पे [नवीन]

२००४/१०/२००५

-3-
Details regarding the applicant and the vacant land possessed
by him for which exemption is sought under section 20 of the
Urban Land (Ceiling and Regulation) Act, 1976.



1. Name and Address of the person holding the land. : Shri Pundalik Mahadeo Khatre and Other One. Bhayandar, Tal. and Dist. Thane
2. Status of the person whether: Individuals
 an individual family, firm company, Co.op. Socy. or body of individuals, whether in incorporated or not etc.
3. No. & date of application : 16/6/1993
4. Name of Urban Agglomeration : 8 k.m. Peripheral area.
 in which the land for which exemption is sought is situated. of Dombay Urban Agglomeration
5. Total surplus land declared : 330.00 sq.mtrs.
 as per 8(4) order.
6. Surplus land exempted vide : 330.00 sq.mtrs.
 this order.
7. District, Taluka, Village S.No. : Village, Bhayandar, Tal. and Dist. Thana
 S.No. 511/A/1(pt) (old)
 S.No. 137/1(pt) (New)
8. No. of tenements of 40 sq. : Upto 40 sq.mtrs. 4 tenements
 mtrs. and 60 sq.mtrs. : Upto 60 sq.mtrs. 3 tenements
 Total: 7 tenements


By order and in the name of the Governor of Maharashtra,

(Signature)
 (Smt. Bharati Dalvi)
 Under Secretary to Government.

✓
 To,
 Shri Pundalik Mahadeo Khatre & Other one,
 C/o Shri Surendra Laxman Masal, 18, Sai
 Mangalam, B.P. Road, Bhayandar (East)
 Tal. & Dist. Thane.

Copy to:-

1. The Additional Collector, District, Thane, Maharashtra, Urban Land Ceiling, Regulation and Control Act, 1976, 8 k.m. Peripheral area of Dombay Urban Agglomeration.
2. The Chief Officer, Bhayandar Municipal Council, Bhayandar, Tal. Dist. Thane.
3. The Select file, Desk- JLC-5



दस्तावेज - ४	
४२५८	/२००६
२२४०	

DUPLICATE

NEW RAVAL TOWER

CO-OP. HSG. SOC. LTD.

(REGN NO. TNA / (TNA) / HSG / (TC) / 15403 / 04 - 05 07-04-2004)
RAVAL NAGAR,
Near Rly. Station, Mira Road (East)
Dist. Thane - 401 107

SHARE CERTIFICATE

Certificate No. 038

Room
Flat / Shop No. : 3A

Regn. Folio No. : R 01

AUTHORISED SHARE CAPITAL OF Rs.1,00,000/- DIVIDED INTO 2,000 SHARES OF Rs.50/- EACH.

THIS IS TO CERTIFY that SMT. NAGAN KIBEN H. DOSHI & SMT. KETKIBEN K. DOSHI is/are the Registered Holder of 5 (Five) fully paid-up shares numbered from 186 to 190 of Rupees 50/- (Fifty) each of the **NEW RAVAL TOWER Co-op. Hsg. Soc. Ltd.,** subject to the Bye-laws of the Society, and that upon each of such shares the sum of Rupees Fifty has been Paid. Given under the Common Seal of the said Society at Mira Road (E), on this, 07th day of APRIL, 2004.



R. T. Alexander

Chairman

H. N. Bhatwala

Secretary

Treasurer

Memorandum of the Transfers of the within mentioned Shares

Sr. No.	To whom Transferred [Name of the Transferee]	Date of General Body/Managing Committee Meeting the Transfer was approved <i>on</i> <i>30/03/08</i>	Old Sr.No. in Share Register of Shares held by the Transferor	New Sr.No. in Share Register Name of the Transferee is recorded.
1.	1. JENA KARIM PRASLA & 2. MARBEEN NIZAR PAWJWANI	<i>R. T. Radhamb</i> _____ Hon. Chairman	29 <i>H. N. Rathwala</i> _____ Hon. Secretary	51 <i>(Rup)</i> _____ Treasurer
2.		_____ Hon. Chairman	_____ Hon. Secretary	_____ Treasurer
3.		_____ Hon. Chairman	_____ Hon. Secretary	_____ Treasurer
4.		_____ Hon. Chairman	_____ Hon. Secretary	_____ Treasurer
		_____ Hon. Chairman	_____ Hon. Secretary	_____ Treasurer
		_____ Hon. Chairman	_____ Hon. Secretary	_____ Treasurer
		_____ Hon. Chairman	_____ Hon. Secretary	_____ Treasurer

00/00

दस्त क्र. [टनन10-10346-2010] चा गोपवारा
बाजार मुल्या :269000 मोबदला 674000 भरलेले मुद्रांक शुल्क : 23050

पावती क्र.:10356 दिनांक:13/09/2010
पावतीचे वर्णन
नांव: दक्षेस चंद्रकांत पारेख - -

दस्त हजर केल्याचा दिनांक :13/09/2010 05:44 PM
निष्पादनाचा दिनांक : 13/09/2010
दस्त हजर करणा-याची सही :

6740 :नोदणी फी
880 :नक्कल (अ. 11(1)), पृष्ठांकनाची नक्कल
(अ. 11(2)),
रुजवात (अ. 12) व छायाचित्रण (अ. 13) ->
एकात्रित फी

7620: एकूण

दु. निबंधकाची सही, सह दु.नि.का-टाणे 10

दस्ताचा प्रकार :25) करारनामा

शिक्का क्र. 1 ची वेळ : (सादरीकरण) 13/09/2010 05:44 PM
शिक्का क्र. 2 ची वेळ : (फी) 13/09/2010 05:49 PM(कार्यवाही पूर्ण)
शिक्का क्र. 3 ची वेळ : (कबुली) 14/09/2010 10:18 AM
शिक्का क्र. 4 ची वेळ : (ओळख) 14/09/2010 10:19 AM

दस्त नोंद केल्याचा दिनांक : 14/09/2010 10:19 AM

ओळख :

खालील इसम असे निवेदीत करतात की, ते दस्तऐवज करुन देणा-यांना व्यक्तीशः ओळखतात,
व त्यांची ओळख पटवितात.

1) राजेश राठी- - ,घर/फ्लॅट नं: -

गल्ली/रस्ता: -

ईमारतीचे नाव: -

ईमारत नं: -

पेट/वसाहत: -

शहर/गाव: मिरारोड पू

तालुका: -

पिन: -

2) निखिल ठक्कर- - ,घर/फ्लॅट नं: -

गल्ली/रस्ता: -

ईमारतीचे नाव: -

ईमारत नं: -


पेट/वसाहत: -

शहर/गाव: मिरारोड पू

तालुका: -

पिन: -

P. Parthi


Nikhil Thakkar


90388
90388

पुस्तक क्रमांक.....
90388..... क्रमांकावर नोंदला

दु. निबंधकाची सही
सह दु.नि.का-टाणे 10

सह. दुय्यम निबंधक, टाणे-90
तारीख 9X माहे 0E सन 2090

